

पन्थानमासाद्य यो माहाडुपपद्यते *wer einen schlechten Weg einschlägt* Spr. 4203. — 7) कालदेशोपपन्नानि सर्वकार्याणि साधयेत् Spr. 3218. — 8) *werden zu* (dat.), *stiften*: सैव (वाक्) दुर्भाषिता राजन्नर्थयोपपद्यते Spr. 3533. Z. 2, NILAK. zu MBH. 13, 229: पूर्वापन्नायाः भर्तुः संवन्धात्पूर्वमुपपन्नायाः गुरुत्वेन प्राप्तायाः तव भर्त्रपेक्षयाहं गरीयसीत्यर्थः. — 9) अकिंचनस्य प्रुद्धस्य उपपन्नस्य (= वैराग्यसंपन्नस्य NILAK.) सर्वतः *mit Allem ausgerüstet* Spr. 3373. — caus. 3) MBH. 12, 718. उत्थानं च मनुष्याणां दत्ताणां देववर्जितम् । अफलं दृश्यते लोके सन्वगप्युपपादितम् MBH. 10, 80. SARVADARÇANAS. 91, 4. 92, 18. — 4) *lies darthun, beweisen* und füge hinzu zu SARVADARÇANAS. 61, 13. 73, 3. Schol. zu KAN. 1, 2, 4. — 6) विद्याविनयशिल्पाद्यैरात्मानमुपपादयेत् Spr. 3718.

— समुप *eintreten* Spr. 5242, v. 1.

— निम् 2) निष्पन्न *fertig geworden, fertig*: अत्रघातनिष्पन्नैस्तपुःश्लैः SARVADARÇANAS. 123, 10. (grammatisch) *abgeleitet, kommend von*: पुत्रोर्निष्पन्नो योगशब्दः 160, 8. — caus. *hervorbringen*: निष्पाद्यमानो नादः 78, 6. *ausführen, zu Stande bringen, vollbringen* 63, 11. 81, 7. 178, 6.

— प्र 2) प्रपन्नपाल MBH. 3, 15530. — Vgl. प्रपाद, प्रपाडक.

— अनुप्र 3) सततानुप्रपन्न *der sich stets an Jmd* (eine Gottheit) *wendet, seine Zuflucht zu Jmd nimmt* KATHAS. 78, 99.

— प्रति 5) *ausgeben für*: यो ऽन्यथा सत्तमात्मानमन्यथा प्रतिपद्यते Spr. 2543. 2366. — 6) साधवः प्रतिपन्नार्थान् चलन्ति कदा च न Spr. 4884. — 8) *verfahren gegen* (loc.): कामाभिभूतः क्रोधाद्वा यो मिथ्या प्रतिपद्यते । स्वेषु चान्येषु वा Spr. 3908. NILAK. *ergänzt अभिभूतः zu मिथ्या und इप्सितार्थादीन् zu प्रतिपद्यते*. — caus. 3) सत्तेत्रप्रतिपादित (दानमकीरुह) Spr. 3123. — 6) Schol. zu AV. PRAT. 4, 27.

— विप्रति, °पन्न *entgegengesetzter Meinung seiend* SARVADARÇANAS. 115, 2.

— संप्रति 1) Z. 3. *fig. streiche über Jmd bis zum Schluss*. — 3) *in Etwas* (acc.) *einwilligen* KATHAS. 66, 119. — 6) *sich hingeben* (einer bösen Neigung) Spr. 2912 (PANĀT. ed. OFR. I, 164).

— वि 1) Spr. 3498. विपन्न (भृत्य) *so v. a. unfähig geworden* BHAG. P. 12, 3, 36.

— सम् 3) Z. 3 यद्मणा समपद्यत *auch* MBH. 3, 4981 *nach der Lesart der ed. Bomb., यद्मणा स° ed. Calc. Am Schlusse, in संपन्नदत्त und संपन्नसलिलाशयान् wird man संपन्न wohl besser in der Bed. von geworden, entstanden, daseiend auffassen*. — 7) *streiche die letzte Stelle und vgl.* Spr. 1754. — 8) RV. PRAT. 14, 29. — 9) ऀCV. GRHJ. 4, 7, 27. — caus. 2) Ind. St. 8, 24. संपादितमनोरथ Spr. 3674. — *intens. gut passen*: संपन्नोपद्यते SARVADARÇANAS. 157, 9.

— अभिसम् 1) °संपन्न *übereinstimmend mit* (instr.) UTTARARĀMAK. 101, 11 (135, 6).

पद 8) कस्य न हृदये मुदः पदं दधति *so v. a. in wessen Herzen stellt sich nicht Freude ein?* Spr. 3786. नाल्पीयसि निबध्नति पदमुन्नतचेतसः *so v. a. gehen an nichts Unbedeutendes* 4433. Z. 14 *lies पदं कर्*. — 10) *so v. a. Cäsur* Ind. St. 8, 297. — 18) *gemeinschaftlicher Name des Parasmaipada und Ātmanepada*: °व्यवस्था Verz. d. Oxf. H. 163, a, No. 358. 164, b, No. 363. 165, b, No. 367. 330, b, No. 824.

पदक 1) c) *Fuss* BHAG. P. 10, 2, 38. 47, 51.

पदकाल Schol. zu AV. PRAT. 4, 109. 123.

V. Theil.

पदकृत्य n. Titel eines Commentars HALL 70.

पदक्रमक *zu streichen, da an der angeführten Stelle पदक्रमकम् der den Pada- und der den Krama-Text studirt steht.*

पदचन्द्रिका *auch Titel eines andern Commentars* HALL 11.

पदज्ञात n. *ein Verein zusammengehöriger Worte, Periode* HALĀ. 1, 118.

पदत्व SARVADARÇANAS. 142, 22. *Lies AV. PRAT.*

पदयोज्ञनिका f. Titel eines Commentars HALL 99.

पदवाक्यरत्नाकर m. Titel verschiedener Schriften HALL 56. *fig.*

पदशाम् *Wort für Wort* Schol. zu AV. PRAT. 4, 107.

पदशास्त्र n. *die Lehre von den getrennt geschriebenen Wörtern* (im Veda) Schol. zu AV. PRAT. 4, 122.

पदाङ्क Z. 2 *lies Z. f. d. K. d. M. st. Z. d. d. m. G.*

पदात, MBH. 6, 4711. R. 1, 33, 7. 2, 91, 58 *lesen die neueren Ausgg.* पा०, HARIV. 3914 पदातिभ्याम्.

पदाध्यायिन् adj. *den Veda nach dem Padapāṭha studierend* Schol. zu AV. PRAT. 4, 107.

पदान्नायसिद्धि f. Titel eines Commentars HALL 134.

पदापत adj. *so lang wie der Fuss* AK. 2, 10, 31.

पदार vgl. पदारक.

पदार्थ 2) *hundert bei einigen* Gain a WILSON, Sol. Works 1, 284.

पदार्थकौमुदी Titel verschiedener Commentare Verz. d. Oxf. H. 393, a, No. 90. HALL 73.

पदार्थखण्डन n. Titel einer Schrift HALL 80. °टीका, °टिप्पण, °व्याख्या ebend.

पदार्थचन्द्रिका f. desgl. HALL 73. °विलास ebend.

पदार्थतत्त्व n. desgl. HALL 80. °निर्णय 64. °विवेचन, °विवेचनप्रकाश 80.

पदार्थदीपिका Titel eines Commentars Verz. d. Oxf. H. 349, a, No. 820.

पदार्थनिर्णयण n. Titel einer Schrift HALL 79.

पदार्थप्रकाश m. desgl. HALL 26.

पदार्थमणिमाला f. desgl. HALL 80. °प्रकाश 81.

पदार्थमाला f. desgl. HALL 26. °प्रकाश ebend.

पदार्थदर्श m. Titel zweier Werke Verz. d. Oxf. H. 278, b, 21. 283, a, 33.

पदार्थदेश m. Titel einer Schrift HALL 64.

पदावृत्ति in der Rhetorik *Wiederkehr desselben Wortes* (aber in anderer Bedeutung) KĀVYĀD. 2, 116. Beispiel 118. — Vgl. अर्थावृत्ति und उभयावृत्ति.

पदाञ्चय (पद + उ°) m. in der Dramatik *eine Fülle von Worten mit entsprechendem Sinne*: संचयो ऽर्थानुचयो यः पदानां स पदाञ्चयः ŚiH. D. 443. 434. Beispiel ÇĀK. 20.

पद्धति 1) कृतसंस्कार° adj. *die ganze Reihe* KATHAS. 74, 116.

पद्म 1) m. Spr. 2591. LA. (II) 91, 15. — 3) *Mal —, Fleck von best. Gestalt*: मसारागल्वर्कनिभैश्चित्रैः पद्मैरलंकृतः (मृगः) R. 3, 48, 12. — 9) *personificirt* R. 7, 15, 16. 34. — 23) R. 7, 31, 36. — Vgl. मक्ता°.

पद्मक 2) कुञ्जरस्य बिन्द्वः काये वयोविशेषभाविनः पद्मकाख्याः MALLIN. zu KUMĀRAS. 1, 7.

पद्मकवल m. N. pr. eines Elephanten KATHAS. 82, 118 *wohl fehlerhaft für पद्मकवल (पद्म + क° oder पद्मक + वल)*.

पद्मकर्णिक vgl. oben u. कर्णिक 3) d).